

## पुनर्विनियोजन आदेश क्रमांक १

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२००८/प्र.क्र.२६/का.७  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- २० मे, २००८

**शासन निर्णय** :- शासन सोबतच्या विवरणपत्रात दर्शविलेल्या मागणी क्रमांक टी-५ लेखाशीर्ष-३०५४ मार्ग व पूल खालील पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २००८०५२०१४५१४३००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

*(११६१३३)*  
( वि. स. ठाकूर )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे/नाशिक/धुळे/ नंदूरबार/पुणे/ अहमदनगर/ अमरावती/ यवतमाळ/चंद्रपूर/औरंगाबाद/नांदेड/गडचिरोली.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, ठाणे/नाशिक/धुळे/पुणे/ अहमदनगर/ अमरावती/ यवतमाळ/चंद्रपूर/ नंदूरबार/औरंगाबाद/नांदेड/गडचिरोली.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई. (जल-२०)

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/नाशिक/ धुळे/ नंदूरबार/पुणे/ अहमदनगर/ अमरावती/ यवतमाळ/ चंद्रपूर/औरंगाबाद/नांदेड/गडचिरोली.

कार्यासन अधिकारी का.क्र. २, ६, १४ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-७)

शासन निर्णय क्र. बीयूडी-२००८/प्र.क्र.२६/का.७, दिनांक २० मे, २००८ सोबतचे विवरणपत्र

मागणी क्रमांक/ मुख्य लेखाशीर्ष	पुनर्विनियोजन पूर्वी तरतूद	पुनर्विनियोजना साठी प्रस्तावित केलेली तरतूद	पुनर्विनियोजना नंतरची अर्थसंकल्पित तरतूद	कारणे
मागणी क्रमांक टी-५, लेखाशीर्ष-३०५४, मार्ग व पूल-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना -०४, जिल्हा व इतर मार्ग-७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना-(०१)-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-(०१) (०१)-राज्य मार्ग निधी (३०५४ ०३६३ २७-लहान बांधकामे	८२५४३०००	(-) ४७५०००००	३५०४३०००	रस्ते व पूल योजनेचा निधी जिल्हानिहाय तपशिलाच्या अनुषंगाने वितरीत करण्यासाठी पुनर्विनियोजन.
मागणी क्रमांक टी-५, लेखाशीर्ष-३०५४-मार्ग व पूल-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१)-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-(०१) (०२)-सर्वसाधारण (राज्य मार्ग निधी))-सर्वसाधारण (३०५४ ०४०७) २७-लहान बांधकामे	४९६९००००	(+) ४७५०००००	९७९९००००	
		(+) ४७५००००० (-) ४७५०००००		

*२०१६।९३*  
 ( वि.रा.ठाकूर )  
 कार्यासन अधिकारी